

महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम १९८१ नुसार वन विभागासाठी विभाग प्रमुख घोषित करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्र. एफडीएम २०१६/प्र.क्र.३३०/फ- २
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दि. ३१ डिसेंबर, २०१६.

वाचा - प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) नागपुर यांचे पत्र क्र.भावसे/लेखा/ जनरल/
प्र.क्र.५५ (१६-१७) /कक्ष-९/२३९५/१६-१७, दि.२२.११.२०१६

शासन निर्णय -

महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम १९८१ चे परिशिष्ट दोन मध्ये नमुद केल्यानुसार वन विभागातर्गत केवळ मुख्य वन संरक्षक, पुणे व वन संरक्षक यांना विभाग प्रमुख म्हणून घोषित केलेले आहे. तथापि त्यानंतर वन विभागातर्गत अनेक नवीन उप विभाग निर्माण झाले असल्याने नव्याने विभाग प्रमुख घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम १९८१ चा नियम ९ मधील तरतुदीनुसार वन विभागातर्गत खालील प्रमाणे विभाग प्रमुख घोषित करण्यात येत आहेत.

अ. क्र.	विभाग	विभाग प्रमुख	Sr. No.	Department	Head of Department
१	वन विभाग	प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) महाराष्ट्र राज्य नागपूर	1	Forest Department	Principal Chief Conservator of Forest (Head of Forest Force) Maharashtra State, Nagpur.
२		मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) सर्व	2		Chief Conservator of Forest (Territorial) All
३		वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) सर्व	3		Conservator of Forest (Social Forestry) All
४		मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक (वन्यजीव) सर्व	4		Chief Conservator of Forest and Field Director (Wild Life) All
५		वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक नवेगाव- नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र ,गोंदिया	5		Conservator of Forest and Field Director, Nawegoan – Nagzira Tiger Reserve, Gondia.

शासन निर्णय वित्त विभाग क्र.विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम भाग-२ दि.१७ एप्रिल २०१५ सोबत जोडलेल्या वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ भाग - पहिला उप विभाग -एक मधील अनुक्रमांक -१ ,नियम क्र.२ मधील अटीच्या अधिन राहून प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार सदरहू शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०१०४१६१२२४०१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(डी.एल.थोरात)

सह सचिव (वने)

प्रत:-

१. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) महाराष्ट्र राज्य नागपुर
२. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य नागपुर
३. प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) महाराष्ट्र राज्य नागपुर
४. प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनिकरण) महाराष्ट्र राज्य नागपुर
५. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वन विकास महामंडळ, नागपुर
६. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (सर्व)
७. मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय)
८. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) सर्व
९. मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्व
१०. वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) सर्व
११. वनसंरक्षक (प्रादे. / वन्यजीव) सर्व
१२. सर्व उप वनसंरक्षक/विभागीय वन अधिकारी
१३. सह सचिव (वने) महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
१४. महालेखापल १/२ (लेखा अनुज्ञेयता) / (लेखा परिक्षा) महाराष्ट्र राज्य मुंबई / नागपुर.
१५. मा.मंत्री (वने) / मा.राज्य मंत्री (वने) यांचे खाजगी सचिव
१६. वित्त विभाग मंत्रालय, मुंबई
१७. सर्व कार्यासन अधिकारी
१८. निवड नस्ती -फ-२.